

February 8, 2024

**National Stock Exchange of India Limited** 

Exchange Plaza, Plot No. C/1, G Block, Bandra - Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051. **BSE Limited** 

Corporate Relations Department, 1<sup>st</sup> Floor, New Trading Ring, P. J. Towers, Dalal Street, Mumbai - 400 001.

Symbol: L&TFH

Security Code No.: 533519

Kind Attn: Head - Listing Department / Dept. of Corporate Communications

Sub: Newspaper advertisement of notice of postal ballot

Dear Sir(s) / Madam(s),

Further to our letters dated January 23, 2024 and February 7, 2024, please find enclosed copies of the newspaper advertisements of the notice of postal ballot, in terms of Regulation 30 and any other applicable regulations of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

The copies of newspaper advertisements are being made available on the website of the Company i.e. <a href="https://www.ltfs.com">www.ltfs.com</a>.

We request you to take the aforesaid on records.

Thanking you,

Yours faithfully,

For L&T Finance Holdings Limited

Apurva Rathod
Company Secretary and Compliance Officer

Encl: as above

## **FINANCIAL EXPRESS**

HARMONY CAPITAL SERVICES LTD. Reg. Off: Office No. A- 405, 4th Floor, A Wing, 215 Atrium Co-Operative Premises Society Ltd., Andheri Kurla Road, Andheri (East), Chakala MIDC, Mumbai 400093, Maharashtra, India Tel.: 9769798932, Web Site: www.hcsl.co.in, E-mail: harmonycapital03@gmail.com

STATEMENT OF STANDALONE UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND 9

|     |  |                             |   | Rs.In Lakhs)                            |  |
|-----|--|-----------------------------|---|---|--|
| SI. | Particulars  | Current<br>Quarter<br>Ended | Corresponding<br>9 month ended<br>in the previous<br>year | Year to<br>date figure<br>Ended         |  |
| 110 |  | 31.12.2023                  | 31.12.2022  |   |  |
|     |  | (Unaudited)                 | (Unaudited)   | (Audited)                               |  |
| 1   | Total income from operations (net)   | 130                         | 24  | 720000000000000000000000000000000000000 |  |
| 2   | Net Profit / (Loss) for the period (before Tax,<br>Exceptional and/or Extraordinary items)   | (0.21)                      | (2.92)  | 9.76                                    |  |
| 3   | Net Profit / (Loss) for the period before tax (after<br>Exceptional and/or Extraordinary items)  | (0.21)                      | (2.92)  | 9.76                                    |  |
| 4   | Net Profit / (Loss) for the period after tax (after<br>Exceptional and/or Extraordinary items)   | (0.21)                      | (2.92)  | 9.76                                    |  |
| 5   | Total Comprehensive Income for the period<br>[Comprising Profit / (Loss) for the period (after<br>tax) and Other Comprehensive Income (after tax)] | (0.21)                      | (2.92)  | 9.76                                    |  |
| 6   | Paid-up Equity Share Capital (Face Value Rs. 10/- each)  | 300.09                      | 300.09  | 300.09                                  |  |
| 7   | Other Equity [Reserves (excluding Revaluation Reserves)  | 8 S                         |   | (159.22)                                |  |
| 8   | Earnings Per Share (Face value of Rs.10 each)<br>(for continuing and discontinued operations)  |                             |   |   |  |
|     | - Basic  | (0.007)                     | (0.097)   | 0.325                                   |  |
|     | - Diluted  | (0.007)                     | (0.097)   | 0.325                                   |  |

The above results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 07th February, 2024

2. The above is an extract of the detailed format of Quarterly & year to date financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly & year to date financial results are available on the Stock Exchange websites i.e. (www.bseindia.com) and on company's website www.hcsl.co.in. For & on behalf of

Anish Sharma Place: Mumbai Managing Director & CFO Date: 07.02.2024 DIN: 09796597

Harmony Capital services Limited

### CMX HOLDINGS LIMITED

(Formerly known as SIEL FINANCIAL SERVICES LIMITED)

CIN No: L74110MP1990PLC007674

Address: Soni Mansion, 12-B, Ratlam Kothi, Indore, Madhya Pradesh, 452001 Email: sielfinancialservices@gmail.com Website: www.sielfinancial.com

STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE 3" QUARTER ENDED DECEMBER 31, 2023

|            |   | (                          | Quarter End                | led                        | Nine Mor                   | Year ended                 |                         |
|------------|---|----------------------------|----------------------------|----------------------------|----------------------------|----------------------------|-------------------------|
| Sr.<br>No. | Particulars   | 31/12/2023<br>(Un-Audited) | 30/09/2023<br>(Un-Audited) | 31/12/2022<br>(Un-Audited) | 31/12/2023<br>(Un-Audited) | 31/12/2022<br>(Un-Audited) | 31/03/2023<br>(Audited) |
| 1.         | Total Income from Operations  | 9.450                      | 9.705                      | 9.000                      | 28.605                     | 28.730                     | 37.725                  |
| 2,         | Net Profit/(Loss) for the period (before Tax,<br>Exceptional and / or Extraordinary items#)   | 0.704                      | (0.403)                    | 0.920                      | 0.360                      | 1.030                      | (0.729)                 |
| 3.         | Net Profit/ (Loss) for the period before tax<br>(after Exceptional and/or Extraordinary items#)   | 0.704                      | (0.403)                    | 0.920                      | 0.360                      | 1.030                      | (0.729)                 |
| 4.         | Net Profit/ (Loss) for the period after tax<br>(after Exceptional and/or Extraordinary items#)  | 0.422                      | (0.385)                    | 0.650                      | 0.078                      | 0.740                      | (0.729)                 |
| 5.         | Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] | 0.422                      | (0.385)                    | 0.650                      | 0.078                      | 0.740                      | (0.729)                 |
| 6,         | Paid Up Equity Share Capital  | 1132.30                    | 1132.30                    | 1132.30                    | 1132.30                    | 1132.30                    | 1132.30                 |
| 7.         | Reserves (excluding Revaluation Reserve) As shown in the Audited Balance Sheet of the previous year   | -                          | -                          | -                          | 2                          | -                          | (1657.44)               |
| 8.         | Earnings Per Share<br>(for continuing and discontinued operations) -<br>1. Basic<br>2. Diluted  | (0.00)<br>(0.00)           | 0.00                       | (0.01)<br>(0.01)           | (0.00)<br>(0.00)           | 0.00<br>0.00               | (0.01)<br>(0.01)        |

a) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing

- and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full formats of the Quarterly/Annual Financial Results are available on www.bseindia.com and on the website of the Company www.sielfinancial.com b) The above financial results for the 3<sup>rd</sup> Quarter ended December 31, 2023, have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the
- Board of Directors ("Board") in their respective meetings held on February 07, 2024. The statutory auditors have carried out the limited review of the financial results for the 3" Quarter ended December 31, 2023.

Place: Mumbai

d) Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules, which ever is applicable

Corresponding figures of the previous quarter/ year have been regrouped and rearranged wherever necessary

For CMX HOLDINGS LIMITED

(Formerly known as SIEL FINANCIAL SERVICES LIMITED) -Sd/-Aveen Kaur Sood

Director DIN-02638453

## **RELIGARE ENTERPRISES LIMITED**

CIN: L74899DL1984PLC146935

Particulars

Place: New Delhi

Date: 07/02/2024

Regd. Office: 1407, 14th Floor, Chiranjiv Tower, 43, Nehru Place, New Delhi – 110019

The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the Quarter and Nine

Month ended December 31, 2023 filed with the BSE under Regulation 33 of the SEBI (Listing and

Other Disclosure Requirments) Regulations, 2015. The full format of the aforesaid Quarterly Financial

Results is available on the BSE's website, i.e., www.bseindia.com and on the Company's website

www.amspolymers.com. The above Unaudited Financial results are prepared in accordance with the

AMS POLYMERS LIMITED (Formerly, Sai Moh Auto Links Limited) Regd. Off.: C-582, Saraswati Vihar, Pitampura, Delhi- 110034 Phone: 011-27017987; Fax: 011-27017987, Website: www.amspolymers.com, CIN :L34300DL1985PLC020510, Email : polymersams@gmail.com

For the

Quarter

Ended

31.12.2023

2033.9

38.98

38.98

28.85

28.85

0.00

0.08

For Nine Months

Ended

31.12.2023

6566.61

82.93

82.93

61.37

61.37

0.18

For and on behalf of Board Directors of

AMS Polymers Limited

Anand Kumar

Managing Director DIN: 01381489

Except EPS For the Nine

Months

Ended

31.12.2022

6032.7

19.97

19.97

14.78

14.78

330.25

0.00

0.05

NOTES:

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2023

**Particulars** 

Net Profit/ (Loss) for the period (before tax, exceptional

3 Net Profit/ (Loss) for the period before tax (after

4 Net Profit! (Loss) for the period after tax (after

Total comprehensive income for the period (Comprising

Profit/ (loss) for the period (after tax) and other

Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in

the Audited Balance Sheet of the previous year 8 Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing

exceptional and/ or Extraordinary items).

exceptional and/ or Extraordinary items)

Comprehensive income (after tax)}

and discontinued operation)

Companies (Ind AS) Rules, 2015.

6 Equity Share Capital

Total income from operations (net)

and/ or Extraordinary items)

Statement of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months Ended December 31, 2023



(Rs. in Lakhs, unless otherwise stated)

Date: February 07, 2024

Place : Delhi

Consolidated Standalone Nine Months Ended Quarter Ended Quarter Ended Year Ended Nine Months Ended Year Ended March 31, December March 31, December December December December September December December September December 31, 2023 30, 2023 31, 2022 31, 2023 31, 2022 2023 31, 2023 30, 2023 31, 2022 31, 2023 31, 2022 2023 (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Audited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Audited) Total Revenue from Operations 361.14 282.39 594.00 854.81 1,761.50 2,378.60 1,51,057.65 1,58,438.82 1,16,542.80 4,37,909.66 3,28,038.47 4,67,645.68 (5,688.48)4,072.59 2 Net Profit / (Loss) for the Period (2,597.23)(1,868.45)(1,153.78)(3,015.52)(1,509.83)5,896.77 (7,861.00)21,127.84 (29,838.19)(3,077.78)before Tax, Exceptional and /or Extraordinary Items, and share in loss of joint venture) Net Profit / (Loss) for the Period (2,597.23)(1,868.45)(1,153.78)(5,688.48)(3,015.52)(1,509.83)4,072.59 5,896.77 (7,861.00)21,127.84 (29,838.19) 3,25,863.29 before Tax (after Exceptional and /or Extraordinary Items and share in loss of joint enture) (44.524.78) 12,573.60 (2,581.57)(1.896.41)(1.153.97)(5.067.18)(3,020.00)(1.507.36)2.548.92 3,151.89 (11.562.72)3.03,208.13 Total Comprehensive Income for the Period (after Tax and Non-Controlling Interest) Equity Share Capital (Paid-up) 32,948.62 32,839.13 32,338.95 32,948.62 32,338.95 32,355.95 32,948.62 32,839.13 32,338.95 32,948.62 32,338.95 32,355.95 Other Equity (Excluding 1,73,412.56 N.A. N.A. N.A. N.A. N.A. 1,82,342.67 N.A. N.A N.A N.A. N.A. Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet Earnings Per Share (EPS) before and after extraordinary items (of Rs 10/- each, fully paid

(0.47)

0.61

0.78

(3.64)

(0.76)(0.59)(0.37)(1.53)(0.95)0.58 0.76 (3.68)3.27 (12.52) b. Diluted EPS (Rs) (0.47)The above is an extract of the detailed format of Quarterly and Nine Months ended Financial Results filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Nine Months ended Financial Results is available on the Company's website www.religare.com and Stock Exchanges' website www.nseindia.com and www.bseindia.com.

(0.95)

For and on behalf of the Board of Directors

Dr. Rashmi Saluja **Executive Chairperson** 

(12.51)

96.06

94.67

Website: www.religare.com | E-mail: investorservices@religare.com Phone: 011 – 44725676 |

(0.59)

(0.37)

(1.53)

**L&T Finance Holdings Limited Registered Office** 

a. Basic EPS (Rs)

Place: New Delhi

Date: February 07, 2024

Brindavan, Plot No. 177, C.S.T. Road, Kalina, Santacruz (East), Mumbai 400 098, Maharashtra, India CIN: L67120MH2008PLC181833

**T** +91 22 6212 5000 **F** +91 22 6212 5553 **E** igrc@ltfs.com www.ltfs.com

(0.76)



## NOTICE

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 110, 108 and other applicable provisions if any, of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rule 22 and 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014 ("MA Rules"), Secretarial Standard - 2 on General Meetings ("SS-2"), Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") and in terms circulars issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India, from time to time (the latest being circular dated September 25, 2023) ("MCA Circulars"), L&T Finance Holdings Limited ("the Company") has completed on Wednesday, February 7, 2024, the dispatch of notice for postal ballot ("Postal Ballot Notice") to the Members of the Company whose names appear in the register of Members/Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the cut-off date, i.e., Monday, February 5, 2024 ("Cut-Off Date") for seeking their approval in relation to resolutions detailed in the Postal Ballot Notice using remote electronic voting ("E-voting") facility pursuant to the provisions of Section 108 of the Act, read with Rule 20 of the MA Rules, SS-2 and Regulation 44 of the SEBI Listing Regulations.

Members as on the Cut-Off Date shall be reckoned for the right of voting through the E-voting facility and person(s) who are not Members as on the Cut-Off Date should treat this Notice for information purposes only.

In terms of MCA Circulars, the Postal Ballot Notice has been sent only by electronic mode to the Members. The Postal Ballot Notice is available on the Company's website at www.ltfs.com and websites of stock exchanges i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and website of Central Depository Services (India) Limited ("CDSL") at www.evotingindia.com.

For the purpose of receiving the Postal Ballot Notice through electronic mode in case the email address is not registered with the Company or Registrar and Share Transfer Agent i.e. Link Intime India Private Limited ("RTA") / depository / depository participants, please follow the instructions in the Postal Ballot Notice.

signed request letter mentioning name, DP ID-Client ID (16 digit DP ID + Client ID or 16 digit beneficiary ID) and mobile number; (ii) selfattested scanned copy of client master or consolidated demat account statement; and (iii) self- attested scanned copy of the PAN Card, to the email address of the Company at igrc@ltfs.com.

Members whose email addresses are not registered can obtain their login ID and password for E-voting by sending scanned copy of (i) a

Jay D'Souza, Practising Company Secretary (Membership No.: FCS - 3058) as the Scrutinizer for conducting the E-voting process in a fair and transparent manner.

The Board of Directors has appointed Mr. Alwyn D'Souza, Practising Company Secretary (Membership No.: FCS - 5559) or failing him Mr.

The Company has engaged CDSL as the agency to provide the E-voting facility. The detailed procedure for E-voting, including voting by first-time users, is given in the Postal Ballot Notice.

The Members are requested to take note of the following:

Place: Mumbai

Date: February 7, 2024 financialexp.epapr.in

- The E-Voting commences on Monday, February 12, 2024 at 9:00 a.m. (IST) and ends on Tuesday, March 12, 2024 at 5:00 p.m. (IST). During this period, the Members, as on the Cut-Off Date i.e. February 5, 2024, can cast their vote electronically. The E-voting module will be disabled by CDSL for voting on Tuesday, March 12, 2024 at 5:00 p.m. (IST).
- Once the vote on the resolutions is casted by a Member, the Member shall not be allowed to change it subsequently. Any request for voting through email or other mode will not be accepted.
- The result of the Postal Ballot will be declared on or before 8:30 p.m. on Wednesday, March 13, 2024 at the registered office of the Company. The result of the postal ballot declared along with the Scrutinizer's Report, will be hosted on the website of the Company at www.ltfs.com and on the website of CDSL at www.evotingindia.com and will be displayed on the notice board of the Company at its registered office, immediately after the declaration of the result and shall also be communicated to the stock exchanges where the Company's shares are listed i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com.

In case of any queries regarding E-voting facility, Members may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under 'Help Section' or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com. Alternatively, the Members may also write an e-mail to the Company at igrc@ltfs.com for any queries/information.

In case of any grievances connected with the E-voting facility, Members may contact Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, CDSL, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or email helpdesk.evoting@cdslindia.com or call on 1800 225 533.

For L&T Finance Holdings Limited

**Apurva Rathod Company Secretary** ACS - 18314

## CENTRAL RAILWAY

3.31

**REPAIR WORKS** 

E-TENDER NOTICE NO.: RR/PR/SNPD/205/23-24/58

Name of Work: Corrosion Repair of EMU coaches at SNPD POH. Approx Cost of work: Rs.107506340.39/-Earnest Money: Rs.687500/- Cost of Tender Form: NIL, Completion period: 18 Months. Date and time of closing of tender submission: 29/02/2024 upto 14:30 hrs. Bidding start date: 15/02/2024. Tenders shall be accepted only in E-tendering format through the website www.ireps.gov.in. Tender document is available on the website. Dy.CME/EMU POH/SNPD

Download UTS App for Tickets



**BRANCH OFFICE**: Boribunder 346 Ground Floor Standard Building , Dr. D. N Road, Fort Mumbai -400023 Tel.: 2207 3822/2207 2709 | Fax : 2207 4286 | Email: bmmums0606@centralbank.co.in

### APPENDIX - IV [See Rule 8 (1)] POSSESSION NOTICE (For immovable property)

The undersigned being the Authorized Officer of Central Bank of India, Boribunder

Branch, Mumbai under the Securitizations and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest [Act], 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 19.05.2023 (Paper publication date 18.07.2023) calling upon the borrower / co-borrower / mortgagor / guarantor Mr. Pradeep Balram Mahakul & Mrs. Sushmarani Pradeep Mahakul to repay the amount mentioned in the notice being Rs.16,85,807.41 (Rupees sixteen lakh eighty five thousand eight hundred seven and forty one paise) within 60 days from the date of receipt of the said Notice. The borrower/guarantor having failed to repay the amount, notice is hereby given to the

borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules on this 5th February 2024. The borrower/guarantor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Central Bank of India, Boribunder Branch, Mumbai for an amount Rs. 16,85,807.41 (Rupees sixteen lakh eighty five thousand eight hundred seven and forty one paise) and interest & other charges thereon with effect from 19.05.2023 (Paper publication date

The borrower's attention is invited to provisions of sub section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

**DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY** Flat no P-1703, 17th floor, Building Name Elite Wing-P. Palava phase-II, Dombivali East, Village Khoni, Taloja Bypass Road, Dist-Thane, Pin-421204 Date: 05.02.2024 (Mr. Kisan Labade)

Authorized Officer, Central Bank of India

Date

NAGPUR MUNICIPAL CORPORATION

E-TENDER NOTICE (2nd CALL)

Nagpur Municipal Corporation proposes to develop an Educational Institute and University (or Off Campus Centre of an Existing University) to offer education from Nursery till Multidisciplinary Higher Courses. The site is located at Mouza Wathoda, district Nagpur. The extent of the site is 18.35

Ha. which will be given on lease for a period of 30 years for first term, which will be further extended for next two terms of 30 years each. Online bids are invited for the Proposal from interested bidders in this field. The RFP documents are available online on the Govt. of Maharashtra website (www.mahatenders.gov.in).

**Event Description** 

 Availability of RFP Documents (online) 08/02/2024 to 28/02/2024 till 5 p.m. 2. Last Date of submission of written 20/02/2024 till 3 p.m. queries by prospective Bidders Pre-Bid Meeting 20/02/2024 at 4 p.m. RFP Online Submission Date 28/02/2024 till 5 p.m. Bid Security through online mode Rs.2,10,00,000/- (Rupees (Refundable) Two Crore and Ten Lakh) 6. RFP Document Cost through online Rs. 50,000/- (Rupees Fifty

NMC reserves the right to alter, modify any clause of the Bidding Documents including the Lease Agreement and also to annul the bidding process without assigning any reason whatsoever.

Advt No: 979/PR Dt: 07/02/2024

mode (Non-Refundable)

Executive Engineer (Project) NMC, Nagpur

Thousand only)



## **RACL Geartech Limited**

Regd. Office: 15th Floor, Eros Corporate Tower, Nehru Place, New Delhi - 110019 (India) Tel No.: 011-66155129 | Fax No.: 0120-4588513 Email: investor@raclgeartech.com | Website : www.raclgeartech.com

11 RAUNAQ GEARS

CIN: L34300DL1983PLC016136 EXTRACT OF THE STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31st DECEMBER, 2023

| (Rs. in lakh except EPS)    |             |             |              |            |             |             |              |            |  |  |
|-----------------------------|-------------|-------------|--------------|------------|-------------|-------------|--------------|------------|--|--|
|                             |             | CONSO       | LIDATED      | 1.         | STANDALONE  |             |              |            |  |  |
|                             | Quarter     | Quarter     | Year to date | Previous   | Quarter     | Quarter     | Year to date | Previous   |  |  |
| Particulars                 | ended       | ended       | Figures      | Year ended | ended       | ended       | Figures      | Year ended |  |  |
|                             | 31.12.2023  | 31.12.2022  | 31.12.2023   | 31.03.2023 | 31.12.2023  | 31.12.2022  | 31.12.2023   | 31.03.2023 |  |  |
|                             | (Unaudited) | (Unaudited) | (Unaudited)  | (Audited)  | (Unaudited) | (Unaudited) | (Unaudited)  | (Audited)  |  |  |
| otal income from operations | 115.27      | 100.01      | 308.03       | 367.34     | 115.36      | 100.01      | 308.12       | 367.34     |  |  |

|   |             | 001100      | LIDAILD      |            | STANDALONE  |             |              |            |  |
|---|-------------|-------------|--------------|------------|-------------|-------------|--------------|------------|--|
|   | Quarter     | Quarter     | Year to date | Previous   | Quarter     | Quarter     | Year to date | Previous   |  |
| Particulars                                   | ended       | ended       | Figures      | Year ended | ended       | ended       | Figures      | Year ended |  |
|   | 31.12.2023  | 31.12.2022  | 31.12.2023   | 31.03.2023 | 31.12.2023  | 31.12.2022  | 31.12.2023   | 31.03.2023 |  |
|   | (Unaudited) | (Unaudited) | (Unaudited)  | (Audited)  | (Unaudited) | (Unaudited) | (Unaudited)  | (Audited)  |  |
| Total income from operations                  | 115.27      | 100.01      | 308.03       | 367.34     | 115.36      | 100.01      | 308.12       | 367.34     |  |
| Net Profit / (Loss) for the period (before    | 16.62       | 16.23       | 41.94        | 51.42      | 16.94       | 16.23       | 42.21        | 51.33      |  |
| Tax, Exceptional and/or Extraordinary         |             |             |              |            |             |             |              |            |  |
| items)  |             |             |              |            |             |             |              |            |  |
| Net Profit / (Loss) for the period before Tax | 16.62       | 16.23       | 41.94        | 51.42      | 16.94       | 16.23       | 42.21        | 51.33      |  |
| (after Exceptional and/or Extraordinary       |             |             |              |            |             |             |              |            |  |
| items)  | le le       |             |              |            |             |             | 4            |            |  |
| Net Profit / (Loss) for the period after tax  |             | 11.97       | 30.99        | 37.43      | 12.41       | 12.00       | 31.39        | 37.45      |  |
| (after Exceptional and/or Extraordinary       |             |             |              |            |             |             |              |            |  |
| items)  | -           |             |              |            |             |             |              |            |  |
| Total Comphrehensive Income for               | 12.04       | 11.85       | 30.87        | 37.15      | 12.34       | 11.88       | 31.18        | 37.16      |  |
| the period (Comprising Profit/(Loss)          |             |             |              |            |             |             |              |            |  |
| for the period (after tax) and Other          |             |             |              |            |             |             |              |            |  |
| Comprehensive Income (after tax)              |             |             |              |            |             |             |              |            |  |
| Equity Share Capital                          | 1078.16     | 1078.16     | 1078.16      |            |             | 1078.16     | 1078.16      | 1078.16    |  |
| Reserves (excluding Revaluation               |             | -           | -            | 15669.72   | -           | 0           | -            | 15670.44   |  |
| Reserve) as shown in the Audited              |             |             |              |            |             |             |              |            |  |
| Balance Sheet of previous year                |             |             | 6            | -          |             | 35          |              |            |  |
| Earnings Per Share (Face value Rs. 10/-       |             | 11.10       | 28.74        | 34.72      | 11.51       | 11.13       | 29.11        | 34.74      |  |
| each)(For continuing and discontinued         |             |             |              |            |             |             |              |            |  |
| operations) Basic and diluted                 |             |             |              |            |             |             |              |            |  |

- The above is an extract of the detailed format of Un-audited Standalone and Consolidated financial results for the guarter ended 31st December 2023 filed with the stock exchange i.e. BSE Limited under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and SEBI Circular CIR/CFD/ FAC/62/2016 dated July 05, 2016. The full format of the Un-audited Standalone and Consolidated guarterly financial results are available on the Company's Website i.e.
  - www.raclgeartech.com and on the website of the Stock Exchange i.e. www.bseindia.com. The detailed Un-audited Standalone and Consolidated financial results for the quarter and nine months ended 31st December 2023 and this extract as reviewed and recommended by the Audit Committee, were approved and taken on record by the Board of Directors of the company at its meeting held on 07th February 2024 and a "Limited Review" had been carried out by the Statutory Auditors of the company of the said financial results for the guarter ended 31st December 2023.

For and on behalf of Board of Directors RACL Geartech Limited **Gursharan Singh** 

Place: Noida

Date: February 07, 2024

**Chairman & Managing Director** 

# डिझेल विक्रीवर तेल कंपन्यांना तोटा

### वर्षाहन अधिक काळ टाळलेल्या किंमतवाढीचा परिणाम

लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील तेल वितरण कंपन्यांना डिझेल विक्रीवर प्रति लिटर तीन रुपयांच्या तोटा सोसावा लागत असून, पेट्रोलबाबत त्यांचा प्रति लिटर नफादेखील आहे. जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या किमतीत वाढ होऊनदेखील वर्षाहून अधिक काळ इंधन दर कोणत्याही बदलाविना स्थिर राखले गेल्याचा हा परिणाम असला तरी आता लोकसभा निवडणुकाच्या तोंडावर प्रत्यक्षात तेल कंपन्यांवर दरकपातीचा दबाव येण्याची शक्यता व्यक्त केली जात

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसी), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉपेरिशन लिमिटेड (एचपीसीएल), या सरकारी तेल वितरण कंपन्यांच्या माध्यमातून देशात सुमारे ९० टक्के इंधन विक्री होत असते. भारताकडून

कॅनरा बँकेकडून

समभाग विभाजन

सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची

बँक असलेली कॅनरा बँक समभाग

विभागणीची (स्प्लिट) योजना

आखत आहे. कंपनीच्या संचालक

मंडळाच्या २६ फेब्रवारीच्या

नियोजित बैठकीत समभाग

पुनर्खरेदीचा प्रस्ताव चर्चेला घेतला

जाणार आहे. भांडवली बाजारात

समभागांची तरलता वाढवण्यासाठी

बँकेकडून हे पाऊल उचलले

रिझर्व्ह बँक, इतर नियामक

आणि भारत सरकारच्या पूर्व-

परवानगीच्या अधीन राहून, बँकेच्या

संचालक मंडळाकडून तत्त्वतः

मान्यता घेणे हा या बैठकीचा

अजेंडा आहे. मुंबई शेअर बाजारात

कॅनरा बँकेचा समभाग ५.८९

टक्क्यांनी म्हणजेच ३०.७०

रुपयांनी वधारून ५५२.१५

एल&टी फायनान्स होल्डिंग्ज लिमिटेड . नोंदणीकृत कार्यालय

कलिना, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई – ४०० ०९८,


रुपयांवर बंद झाला.

विभाजनासाठी

जाणार आहे.

समभागांच्या

पीटीआय, दिल्ली



निवडणुकांच्या तोंडावर दरकपात शक्य

एका वर्षाह्न अधिक काळ, मुंबईत पेट्रोलचा दर १०६.३१ रूपये प्रति लिटर, तर डिझेल ९४.२७ रूपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. दरम्यानच्या काळात प्रतिकूल परिस्थिती असतानाही, प्रसंगी तोटा सोसून तेल कंपन्यांवर दरवाढ टाळण्यासाठी राजकीय दबाव होता असे सांगण्यात येते. वेगवेगळ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे घडले असले, तरी महागाईचा भडका टाळण्यासाठी हे आवश्यक ठरल्याचा केंद्राचा दावा आहे. आता मात्र लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर मतदारांना खुश करण्यासाठी दरकपात केली जाण्याची शक्यता विश्लेषक वर्तवत आहेत

इंधनाच्या किमती ठरवत नाही आणि पर्ण केली जाते आणि आंतरराष्टीय तेल कंपन्या सर्व आर्थिक पैलंचा किमतीत मोठ्या प्रमाणावर चढ-विचार आणि आढावा घेऊन निर्णय उताराने आयात खर्च वाढ्नदेखील घेतात. पेट्रोलच्या दरातदेखील प्रति तेल कंपन्यांनी इंधनांच्या दरात वर्षाहुन अधिक काळ कोणतेही आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर अत्यंत अस्थिर आहेत. एका दिवशी दर वाढतात, तर दुसऱ्या

लिटर ३ ते ४ रुपयांनी नफा घसरला आहे, तेल मंत्री हरदीप सिंग पुरी 'इंडिया एनर्जी वीक'च्या निमित्ताने सांगितले. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत तीन कंपन्यांनी कमावलेल्या ६९,००० कोटी रुपयांच्या नफ्याबद्दल विचारले असता, चौथ्या आणि शेवटच्या तिमाहीत हा कल कायम राहिल्यास इंधन दरात सुधारणा केली जाण्याची अपेक्षा आहे, असे पुरी म्हणाले.

गेल्या वर्षी म्हणजेच एप्रिल-सप्टेंबर २०२२ दरम्यान या कंपन्यांना २१,२०१,१८ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ तोटा सोसला होता. त्यावेळी २१ मे २०२२ रोजी उत्पादन शुल्कात कपातीतून इंधनच्या दरातील शेवटची सुधारणा झाली होती. तेव्हा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर ८ रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क लिटरमागे ६ रुपयांनी कमी केले होते आणि आनुषंगिक कपात या इंधनांच्या विक्री किमतीतही झाली

# सेन्सेक्स किरकोळ

लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

रिझर्व्ह बँकेकडून गुरुवारी जाहीर होणाऱ्या पतधोरणाच्या पार्श्वभमीवर गंतवणकदारांनी बुधवारच्या सत्रात सावध पवित्रा अवलंबिला. परिणामी, शेअर बाजारात संथ व्यवहार सुरू होते आणि प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किरकोळ घसरण झाली. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमध्ये टीसीएस, इन्फोसिस आणि टेक महिंद्रच्या समभागांमध्ये घसरण झाली. मात्र दुसरीकडे बँकिंग आणि औषधनिर्माण कंपन्यांचे समभाग वधारल्याने निर्देशांकांतील घसरण मर्यादित

दिवसअखेर सेन्सेक्स ३४.०९ अंशांनी घसरून ७२,१५२ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ७२,५५९.२१ अंशांची उच्चांकी आणि ७१,९३८.२२ या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे निफ्टीमध्ये नगण्य वाढ झाली आणि तो २१,९३०.५० पातळीवर बंद

## एचडीएफसी बँकेचे कर्ज महाग

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

बदल केलेले नाहीत.

दिवशी घसरतात. परिणामी, कंपन्यांचे

मागील नुकसान पूर्णपणे भरून

निघालेले नाही. शिवाय सध्याच्या

प्रतिकूल परिस्थितीतदेखील देशात

इंधन दर स्थिर आहेत. सरकार

खासगी क्षेत्रातील आघाडीच्या एचडीएफसी बँकेने विविध कालावधीच्या निधीवर आधारित कर्ज व्याजदरात (एमसीएलआर) ५ ते १० आधारबिंदुंनी वाढीची घोषणा बुधवारी केली. नवीन गुरुवारपासून दरवाढ (6 फेब्रुवारी) लागू झाली असून, यातून, बँकेच्या गृह, वाहन, वैयक्तिक अशा सर्व ग्राहक कर्जदारांवरील हप्त्यांचा भार वाढणार आहे. रिझर्व्ह बँक गुरुवारी पतधोरण जाहीर करणार असून त्याआधीच एचडीएफसी बँकेने कर्जाचे दर वाढविले आहेत. सर्वसाधारणपणे

'एमसीएलआर'चे दर एक ते तीन वर्षांसाठी निश्चित करण्यात आलेले 'एमसीएलआर'वर आधारित एक वर्ष मुदतीच्या कर्जावरील एचडीएफसी बँकेचे व्याजदर ०.५ टक्क्यांनी वाढून ९.३० टक्क्यांवर गेले आहेत. याचप्रमाणे एका दिवसासाठी ८.९० टक्के, तर तीन महिने आणि सहा महिने कालावधीच्या कर्जावरील व्याजदर अनुक्रमे ९.१० टक्के



आणि ९.३० टक्के झाला आहे. तसेच दोन आणि तीन वर्षे मुदतीच्या कर्जासाठी दर आता ९.३५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले

रिझर्व्ह बँकेने गेल्या आर्थिक वर्षात रेपो दरात २.५ टक्क्यांची वाढ केल्याने बँकांनी देखील कर्जाचे दर वाढविले. त्यानंतर सलग पाच द्विमासिक बैठकांमधून रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कोणतेही बदल केलेले नाहीत. मात्र तरी बँकांनी कर्जावरील व्याजदरात केलेल्या वाढीच्या तुलनेत अजुनही मुदत ठेवींवर देय व्याजदर वाढविलेले नाहीत.

मुंबई शेअर बाजारात एचडीएफसी बँकेचा समभाग १४.१५ रुपयांच्या घसरणीसह १,४२९.५० रुपयांवर बंद झाला. समभागाच्या बाजारभावानुसार बँकेचे १०.८६ लाख कोटींचे बाजार भांडवल आहे.

## घसरणीसह बंद

T + 99 22 5292 4000 F +99 २२ ६२9२ ५५५३ E iarc@ltfs.com



ह्याद्वारे सूचना दिली जात आहे की कंपनीज कायदा, २०१३ (''कायदा'') मधील तरतुदी कलम ११०, १०८ आणि इतर लागू तरतुदी ह्या कंपनीज (मॅनेजमेंट अँड ॲडिमिनिस्ट्रेशन) नियम, २०१४ (''एमए नियम'') च्या नियम २२ आणि २० सोबत वाचल्यावर, सामान्य सभेच्या सेक्रेटरियल स्टॅंडर्ड – २ (''एसएस–२''), सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लीगेशन्स अँड डिस्क्लोजर आवश्यकता) नियम, २०१५ (''सेबी लिस्टिंग नियम'') आणि भारत सरकारच्या, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सने दिनांक २५ सप्टेंबर २०२३ रोजी (''एमसीए परिपत्रके''), वेळोवेळी जारी केलेल्या परिपत्रकानसार, एल&टी फायनान्स होल्डिंग्ज लिमिटेडनी (''कंपनी'') बुधवार, ७ फेब्रुवारी २०२४ रोजी कंपनीच्या अशा सदस्यांना टपाल मतदानाची (''टपाल मतदान सूचना'') सूचना पाठवली आहे ज्यांची नावे सदस्यांच्या नोंदवहीत/लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत दिनांक सोमवार, ५ फेब्रुवारी २०२४ (''कट–ऑफ तारीख'') रोजी आलेली आहेत, त्यांना टपाल मतदान सूचनेत मांडलेल्या ठरावांच्या मंजूरीसाठी कायद्याचे कलम १०८ हे एमए नियम २०, एसएस–२ आणि सेबी लिस्टिंग रेग्यूलेशन्सच्या नियम ४४ सोबत वाचले असता दुरस्थ इलेक्ट्रॉनिक मतदान (''ई–मतदान'') सुविधा दिली आहे.

कट—ऑफ तारखेला असलेल्या सदस्यांना ई–मतदान सुविधेद्वारे मतदानाच्या अधिकारासाठी गणले जाईल आणि कट—ऑफ तारखेला सदस्य नसलेल्या व्यक्तींनी ही सुचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळली पाहिजे.

एमसीए परिपत्रकांच्या संदर्भात, टपाल मतदानाची सूचना केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सदस्यांना पाठविली गेली आहे. टपाल मतदानाची सूचना कंपनीच्या वेबसाइटवर www.ltfs.com आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर म्हणजे बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडवर अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com येथे आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (''सीडीएसएल'')च्या www.evotingindia.com वर उपलब्ध आहे.

इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टपाल मतदान सूचना प्राप्त करण्याच्या हेतूने, कंपनी किंवा रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट अर्थात लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (''आरटीए'')/डिपॉझिटरी/डिपॉझिटरी सहभागी, यांच्याकडे ईमेल पत्ता नोंदविला नसल्यास, कृपया टपाल मतदान सूचनेतील सूचनांचे अनुसरण करावे.

ज्या सदस्यांच्या ईमेल पत्त्याची नोंदणी केली नसेल, ते पुढील स्कॅन प्रती (i) स्वतःचे नाव, डीपी आयडी-ग्राहक आयडी (१६ अंकी डीपी आयडी + ग्राहक आयडी किंवा १६ अंकी लाभार्थी आयडी) आणि मोबाइल क्रमांक नमूद करणारे स्वाक्षरीकृत विनंती पत्र ; (ii) क्लाएंट मास्टर किंवा एकत्रित डिमॅट खाते विवरणपत्राची स्व–साक्षांकित स्कॅन केलेली प्रत ; आणि (iii) पॅन कार्डची स्व–साक्षांकित स्कॅन केलेली प्रत, कंपनीच्या igrc@ltfs.com या ईमेल पत्यावर पाठवून आपला लॉगिन आयडी आणि पासवर्ड ई–मतदानासाठी मिळवू शकतात

ई-मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक रीतीने पार पाडण्यासाठी संचालक मंडळाने श्री. अलविन डिसोझा, प्रॅक्टिसिंग कंपनी सचिव (सदस्यत्व क्रमांक: एफसीएस – ५५५९) किंवा ते नसल्यास श्री. जय डिसोझा, प्रॅक्टिसिंग कंपनी सचिव (सदस्यत्व क्रमांक: एफसीएस – ३०५८)यांची परिनिरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे

कंपनीने ई-मतदान सुविधा देण्यासाठी सीडीएसएलला एजन्सी म्हणून नियुक्त केले आहे. ई-मतदानाची तपशीलवार प्रक्रिया, प्रथमच मतदान वापरकरवाँसह, टपाल मतदान सूचनेमध्ये

सदस्यांना विनंती आहे की त्यांनी खालील बाबींची नोंद घ्यावी:

- ई–मतदानाला सोमवार, १२ फेब्रुवारी, २०२४ रोजी सकाळी ९:०० वाजता (भारतीय प्रमाणवेळ) सुरुवात होईल आणि मंगळवार, १२ मार्च २०२४ ह्या तारखेला सायंकाळी ५:०० (भारतीय प्रमाणवेळ) वाजता समाप्त होईल, ह्या कालावधी दरम्यान, कट-ऑफ तारखेला म्हणजे ५ फेब्रुवारी २०२४ रोजी सदस्य असलेले आपलं मत इलेक्ट्रॉनिक पध्दतीने देऊ शकतात. सीडीएसएलकडन ई–मतदान यंत्रणा मंगळवार. १२ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ५:०० वाजता खंडित केली जाईल
- ठरावांवर एकदा सदस्याने मत दिले की, त्यानंतर सदस्याला त्यात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही. ईमेल किंवा अन्य पद्धतीने मतदान करण्याची कोणतीही विनंती स्वीकारली जाणार नाही
- टपाल मतदानाचा निकाल बुधवार, १३ मार्च २०२४ रोजी कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात रात्री ८:३० वाजता किंवा त्यापूर्वी घोषित केला जाईल. परिनिरीक्षकाच्या अहवालासह घोषित केलेल्या टपाल मतपत्रिकेचा निकाल कंपनीच्या www.ltfs.com बर आणि सीडीएसएलच्या www.evotingindia.com या वेबसाइटवर होस्ट केला जाईल आणि कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात सुचना फलकावर प्रदर्शित केला जाईल, निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच आणि ज्या स्टॉक एक्स्चेंजमध्ये कंपनीचे शेअर्स सुचीबद्ध आहेत त्यांना देखील कळवले जाईल जसे की बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वर आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com वर निकाल प्रदर्शित केला जाईल.

ई–मतदान सुविधेबद्दल कोणतीही शंका असेल तर सदस्याने वारंवार विचारले जाणारे प्रश्न (''एफएक्युज'') पहावे आणि www.evotingindia.com वर 'हेल्प सेक्शन' अंतर्गत उपलब्ध असलेली ई-मतदान माहिती पहावी किंवा helpdesk.evoting@cdslindia.com इथे लिहावे. शिवाय, सदस्य कंपनीला कोणत्याही शंकेसाठी/माहितीसाठी igrc@ltfs.com इथे ई-मेल

जर ई-मतदान सुविधेबद्दल काही तकार असेल तर सदस्याने श्री. राकेश दळवी, ज्येष्ठ व्यवस्थापक, सीडीएसएल, ए विंग, २५ वा मजला, मेरेथॉन फ्यूचरेक्स, मफतलाल मिल कंपाजंड्स, एन एम जोशी मार्ग, लोअर परळ (पू), मुंबई- ४०००१३ यांच्याशी संपर्क साधू शकता किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल पाठवावा अथवा १८०० २२५ ५३३ वर

एल&टी फायनान्स होल्डिंग्ज लिमिटेडकरिता

अपर्वा राठोड कंपनी सचिव

# सरकारी कंपन्यांवरील विश्वास वाढतोय - पंतप्रधान

### 'एलआयसी'चा समभाग सर्वोच्च पातळीवर

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

केंद्र सरकारच्या मालकीची आयुर्विमा कंपनी असलेली भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीच्या समभागाने ऐतिहासिक उच्चांकी पातळीला स्पर्श केला आहे. भूतकाळात देशातील सर्वात मोठ्या आयुर्विमा कंपनीबद्दल अनेक अफवा पंसरवल्या गेल्या.

मात्र सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांची

कामगिरी दिवसेंदिवस सरस होत आहे. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राज्यसभेत सांगितले. सरकारी कंपन्यांच्या समभागांवर लोकांचा विश्वास असल्याचेही ते म्हणाले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एलआयसीचा वक्तव्यानंतर समभाग बुधवारच्या सत्रात १.८८ टक्क्यांनी वधारून १,०४४.४५ रुपयांवर बंद झाला. समभागाने



१,०५० रुपयांची ऐतिहासिक उच्चांकी पातळी ओलांडली. २०२४ मध्ये हा समभाग पहिल्यांदा 'आयपीओ'च्या माध्यमातून गुंतवणुकदारांनी मिळवलेल्या ९४९ रुपये या किमतीपेक्षा अधिक

सरकारी कंपन्यांचे नक्त मूल्य (नेटवर्द) वर्ष २०१४ मध्ये ९.५ लाख कोटी रुपये होते, ते आता १७ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक झाले आहे. तर सरकारी कंपन्यांचा नफा २०१४ मध्ये १.२५ लाख कोटी रुपये होता तो आता अडीच लाख कोटी रुपयांवर गेला आहे.

एलआयसीच्या आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी अंतरिम लाभांश जाहीर करण्याच्या प्रस्तावावर विचार होण्याची शक्यता

# **Careers**

### सोलापुर जिल्हा नागरी सहकारी बँक्स को-ऑप. असोसिएशन लि., सोलाप्र

११३-अ, सिद्धेश्वर पेठ, एसबीआय ट्रेझरी शाखेरोजारी, सोलापुर-४१३००१

### नोकरभरती जाहिरात (Recruitment Code 102)

अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा या विभागीय कार्यक्षेत्रात एकूण १५ शाखांद्वारे कार्यरत असलेल्या व बँकेची सभासव संख्या १०,१८१ असून, सुमारे ९०,९०५.६५ लक्ष रुपयांचा व्यवसार आणि रु. ५४,४३९.४१ लक्ष एवढ्या ठेवी असणाऱ्या अमरावतीस्थित एका अग्रगण्य बँकेत शाखा व्यवस्थापक व इतर तत्सम अधिकारी सहाय्यक अधिकारी, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, शिपाई या पदाकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून दिनांक ०८/०२/२०२४ सकाळी ११.०० वा.पासून ते दिनांक २२/०२/२०२४ रोजी, रात्री ११.५९ वाजेपर्यंत या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांची संवर्गनिहाय संख्या, शैक्षणिक पात्रता, नोंदणी शुल्क व जाहिरातीची विस्तृत माहिती https://www.surbanksassociation.in/ संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

> - मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापुर जिल्हा नागरी सह. बँक्स को-ऑप असोसिएशन लि., सोलापूर

दिनांक ०७/०२/२०२४



**Post / Designation : Assistant Professor** 

| Sr.No. | Subjects             | No of<br>Post | Reservation                                       |
|--------|----------------------|---------------|---|
| 1      | Politics             | 1             | 01- Open to All                                   |
| 2      | Economics            | 4             | 01-ST, 01-D.T.(A), 01-OBC, 01-OPEN                |
| 3      | English              | 4             | 01-D.T.(A), 01-OBC, 01-EWS, 01-OPEN               |
| 4      | Geography            | 2             | 01-SC, 01-OPEN                                    |
| 5      | Hindi                | 1             | 01-SC   |
| 6      | History              | 2             | 01-SC, 01-D.T.(A)                                 |
| 7      | Marathi              | 1             | 01-SC   |
| 8      | Commerce (UG)        | 8             | 02-SC, 01-ST, 01-D.T.(A), 02-OBC, 01-EWS, 01-OPEN |
| 9      | B.B.A.               | 4             | 01-SC, 01-D.T.(A), 02-OPEN                        |
| 10     | B.C.A/ B.B.ACA       | 4             | 01-SC, 01-D.T.(A), 01-OBC, 01-EWS                 |
| -11    | B.Sc.(Computer Sci.) | 10            | 01-SC, 01-ST, 01-D.T.(A), 02-OBC, 01-EWS,04-OPEN  |
| 12     | Statistics           | 3             | 01-SC, 01-D.T.(A), 01-OPEN                        |
| 13     | Electronics          | 3             | 01-SC, 01-D.T.(A), 01-OPEN                        |
| 14     | Mathematics          | 4             | 01-SC, 01-D.T.(A), 02-OPEN                        |
| 15     | Bio-chemistry        | 2             | 01-SC, 01-D.T.(A)                                 |
| 16     | BioTechnology (UG)   | 1             | 01-SC   |
| 17     | Microbiology         | 1             | 01-OPEN   |
| 18     | Commerce (PG)        | 4             | 01-SC, 01-D.T.(A), 01-OBC, 01-OPEN                |
| 19     | M.Sc.(Computer Sci.) | 3             | 01-SC, 01-D.T.(A), 01-OPEN                        |
| 20     | Bio-Technology (PG)  | 3             | 01-SC, 01-D.T.(A), 01-OPEN                        |

Educational Qualifications, API Score, experience, age & pay scale for the above post will be as per UGC/ Savitribai Phule Pune University of Pune / Govt. of Maharashtra Norms. Reserved category candidates submit one copy to The Asst Registrar, Reservation cell, Savitribai Phule Pune University des.

Application along with attested photo copies of all certificates & completed bio-data should reach by Hand or by Post (Registered AD) to The Secretary, Rajmata Jijau Shikshan Prasarak Mandal, Near Datta Mandir, Opp Amhenol Company, Landewadi, Bhosari, Pune – 411 039 within 30 opp Amhenol Company, Landewadi, Bhosari, Pune – 411 039 within 30 opp Amhenol Company, Landewadi, Bhosari, Pune – 411 039 within 30 opp Amhenol Company, Landewadi, Bhosari, Pune – 411 039 within 30 opp Amhenol Company, Landewadi, Bhosari, Pune – 411 039 within 30 opp Amhenol Company, Landewadi, Bhosari, Pune – 411 039 within 30 opp Amhenol Company, Landewadi, Bhosari, Pune – 411 039 within 30 opp Amhenol Company, Landewadi, Bhosari, Pune – 411 039 within 30 opp Amhenol Company, Landewadi, Bhosari, Pune – 411 039 within 30 opp Amhenol Company, Landewadi, Bhosari, Pune – 411 039 within 30 opp Amhenol Company, Landewadi, Bhosari, Pune – 411 039 within 30 opp Amhenol Company, Landewadi, Bhosari, Pune – 411 039 within 30 opp Amhenol Company, Landewadi, Bhosari, Pune – 411 039 within 30 opp Amhenol Company, Landewadi, Bhosari, Pune – 411 039 within 30 opp Amhenol Company, Landewadi, Bhosari, Pune – 411 039 within 30 opp Amhenol Company, Landewadi, Bhosari, Pune – 411 039 within 30 opp Amhenol Company, Landewadi, Bhosari, Pune – 411 039 within 30 opp Amhenol Company, Landewadi, Bhosari, Pune – 411 039 within 30 opp Amhenol Company, Landewadi, Bhosari, Pune – 411 039 within 30 opp Amhenol Company, Landewadi, Bhosari, Pune – 411 039 within 30 opp Amhenol Company, Landewadi, Bhosari, Pune – 411 039 within 30 opp Amhenol Company, Landewadi, Bhosari, Pune – 411 039 within 30 opp Amhenol Company, Landewadi, Bhosari, Pune – 411 039 within 30 opp Amhenol Company, Landewadi, Bhosari, Pune – 411 039 within 30 opp Amhenol Company, Landewadi, Bhosari, Pune – 411 039 within 30 opp Amhenol Company, Landewadi, Bhosari, Pune – 411 039 within 30 opp Amhenol Company, Landewadi, Bhosari, Pune – 411 030 within 30 opp Amhenol Company, Landewadi, Bhosari, Pune – 411 0 within 30 days from the Publication of this advertisement

Mangaon Taluka Education Society's

### Doshi Vakil Arts College and G.C.U.B. Science & Commerce College, Goregaon, Tal.- Mangaon, Dist.- Raigad - 402103.

Applications are invited for the following posts from the Academic Year 2023-2024.

### **AIDED**

| Sr. | Cadre                                      | Subject   | Total |              |
|-----|--|-----------|-------|--------------|
| No. |  |           |       | Reserved for |
| 1.  | Assistant Professor<br>Assistant Professor | Chemistry | 01    | 01-OBC       |
| 2.  | Assistant Professor                        | Physics   | 01    | 01-NT (C)    |
|     |  |           |       |              |

For details, please refer University News, Vol. 62, Monday, 12 February 2024 OR visit college website www.dvcgoregaon.edu.in

Application with full details should reach the Chairman, Mangaon Taluka Education Society's Doshi Vakil Arts College and G.C.U.B. Science & Commerce College, At. Chinchwali, Post- Nagaon, Goregaon, Tal.- Mangaon, Dist.- Raigad- 402103 within 15 days from the date of publication of this advertisement. This is University approved advertisement.

> Sd/-**CHAIRMAN**

BHARATIYA VIDYA BHAVAN (BHAVAN'S COLLEGE), ANDHERI BHARATIYA VIDYA BHAVAN Private Aided/ Private Sanstha या व्यवस्थापनाच्या कनिष् महाविद्यालयामध्ये खाली नमूद केलेल्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत भसलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (पवित्र प्रणाली मधून) अर्ज 

| अ.<br>क्र. | माध्यम  | पद   | वेतनश्रेणी /<br>मान धन                          | अनुदान<br>प्रकार | विषय                   | शिकवण्या<br>चे माध्यम | आवश्यक<br>शैक्षणिक<br>पात्रता | आवश्यक<br>व्यावसायिक<br>पात्रता | एकूण<br>पदे |
|------------|---------|--|---|------------------|------------------------|-----------------------|-------------------------------|---------------------------------|-------------|
| 1          | English | Higher<br>Secon-<br>dary<br>Teacher<br>Full Time | Consoli-<br>dated Pay /<br>High Sec<br>(20,000) | Aided            | Physics<br>(HS)        | English               | Post<br>Graduate              | Graduate                        | N           |
| 2          | English | Higher<br>Secon-<br>dary<br>Teacher<br>Full Time | Consoli-<br>dated Pay /<br>High Sec<br>(20,000) | Aided            | Chemi-<br>stry<br>(HS) | English               | Post<br>Graduate              | Graduate                        | 7           |
| 3          | English | Higher<br>Secon-<br>dary<br>Teacher<br>Full Time | Consoli-<br>dated Pay /<br>High Sec<br>(20,000) | Aided            | Biology<br>(HS)        | English               | Post<br>Graduate              | Graduate                        | 8           |
| 4          | English | Higher<br>Secon-<br>dary<br>Teacher<br>Full Time | Consoli-<br>dated Pay /<br>High Sec<br>(20,000) | Aided            | Mathe-<br>matics       | English               | Post<br>Graduate              | Graduate                        | us          |
| 5          | English | Higher<br>Secon-<br>dary<br>Teacher<br>Full Time | Consoli-<br>dated Pay /<br>High Sec<br>(20,000) | Aided            | French<br>(HS)         | English               | Post<br>Graduate              | Graduate                        | 8           |
| 6          | English |  | Consoli-<br>dated Pay /<br>High Sec<br>(20,000) | Aided            | Logic<br>(HS)          | English               | Post<br>Graduate              | Graduate                        | 8           |

आरक्षणनिहाय रिक्त पदांचा तपशिल अनुजाती–०२ (१ महिला), अनुजमाती–०१, इ.मा.व.–०३ (१ महिला), विजा–अ–०२ (१ महिला), ई.डब्ल्यू,एस. –०२ (१ महिला), खुला–०७ (२ महिला),

- अभियोग्यता व बुध्दिमता चाचणी (TAIT) दिलेल्या उमेदवारांपैकी ज्यांनी पवित्र प्रणालीवर वैयक्तिक माहिती (profile)स्य प्रमाणित केलेली आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार अर्ज करु शकतील.
- इच्छुक व अर्हता धारण करणारे उमेदवार जाहिरातीच्या अनुषंगाने पदासाठी पसंतीक्रम नमूद करुन
- पोटलवर ऑनलाईन अर्ज करतील. इयत्ता ९ वी ते १० वी/ इयत्ता ११ वी ते १२ वीच्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अभियोग्यता
- इयरा ८ पा रा २० पा/ इयरा १२ पा रा २ पाखा पंपाताल जन करणाऱ्या जनवारांग जानवार्यां व बुध्यमत्ता चावणी (TAIT) दिलेली असणे अनिवार्य आहे. शैक्षणिक, व्यावसायिक अहंता, विषय, वयोगयांत, आरक्षण, अन्य पात्रता व आवश्यक कागदपत्र, इत्यादी

साठी सर्वसाधारण सुघना सविस्तर तपशिलसह https://tait2022.mahateacherrecruitment.org.in या संकंतरखळावर पवित्र प्रणातीमध्ये 'उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना' या शीर्षकाखाली उपलब्ध आहेत. सदर सूचना व सूचनांमध्ये नमूद आवश्यक शासन निर्णय यांचे अवलोकन करुन व स्वतःबी खात्री करुनच ऑनलाईन अर्ज करावेत.

## PPU DR. D. Y. PATIL MEDICAL COLLEGE.

DR. D. Y. PATIL VIDYAPEETH, PUNE (DEEMED TO BE UNIVERSITY)

### **HOSPITAL & RESEARCH CENTRE, PIMPRI, PUNE** Accredited (3rd Cycle) by NAAC with a CGPA of 3.64 on four point scale at 'A++' Grade

NABH ACCREDITED HOSPITAL / NABL ACCREDITED LABORATORIES **AN ISO 9001:2015 CERTIFIED UNIVERSITY** Dr. D.Y. Patil Medical College, Hospital & Research Centre is a constituent unit of Dr. D.Y. Patil Vidyapeeth, Pune and is very

well known for its state of the art infrastructure, transplant surgeries, outreach programmes and its exceptional teaching methodology in the field of medicine, with around 35 medical speciality departments. We are privileged to provide professional training with its main aim to give world class facilities to its patients, doctors and faculty members. Being situated in the heart of the city and having a range of facilities, there is always a throng of patients, which gives the students enough exposure and experience during their study with us. We are growing multifold with medical tourism, IVF centre& Organ transplants that are creating benchmarks, thus advancing towards accomplishing the dream of our visionary Chancellor Honorable Dr. P. D. Patil.

We invite you to be a part of our growing team

### Professor

Radio-Diagnosis, General Surgery, General Medicine, Dermatology, Psychiatry, Emergency Medicine, Urology, Pediatric Surgery, Critical Care Medicine, Surgical Gastroenterology

### **Assistant Professor**

Anatomy, Physiology, Biochemistry, Microbiology, Forensic Medicine & Toxicology, Pharmacology, Community Medicine, Obstetrics & Gynecology, Psychiatry, Radio-Diagnosis, General Surgery, Emergency Medicine, Urology

### Associate Professor

Anatomy, Biochemistry, Forensic Medicine & Toxicology, Radio-Diagnosis, General Surgery, General Medicine, Dermatology, Psychiatry, Family Medicine, Geriatric Medicine, Emergency Medicine, Urology, **Critical Care Medicine** 

### Senior Resident

**Emergency Medicine** 

Anatomy, Physiology, Biochemistry, Forensic Medicine & Toxicology, Pharmacology, Microbiology, Pathology, Community Medicine, General Surgery, Psychiatry, General Medicine, Respiratory Medicine,


## Tutor/Demonstrator

Biochemistry, Pathology, Microbiology, Community Medicine.

Qualifications and experience as per latest NMC Rules.

Applicants must specify position applied for and email their detailed CV to Human Resource (H.R.) at medhr.recruitment@dpu.edu.in / hr@dpu.edu.in within 7 days from the release date of this advertisement. For more details call: 020 2780 5115 / 5971

दिनांक: ७ फेब्रुवारी २०२४



**स्थळ**: मुंबई